



# महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल

वर्ष ३, अंक ५९]

सोमवार, नोव्हेंबर १४, २०११/कात्तिक २३, शके १९३३

[पृष्ठे ६

किंमत : रुपये १३.००

असाधारण क्रमांक ११९

प्राधिकृत प्रकाशन

(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मुंबई औद्योगिक संबंध अधिनियम  
यांखालील (भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या  
अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त) अधिसूचना, आदेश व निवाडे.

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १४ नोव्हेंबर २०११

अधिसूचना

इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार व सेवाशर्ती नियमन) अधिनियम, १९९६.

क्रमांक बीसीए. २००९/सीआर-८/कामगार.-७अ. ज्याअर्थी महाराष्ट्र शासनाने, इमारत व इतर  
बांधकाम कामगार (रोजगार व सेवाशर्ती नियमन) अधिनियम, १९९६ ( १९९६ चा २७) च्या कलम १८  
अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून, शासकीय अधिसूचना, उद्योग, ऊर्जा व  
कामगार विभाग, क्रमांक बीसीए-२००९/सीआर ८/कामगार-७अ, दिनांक १ मे २०११ याद्वारे, महाराष्ट्र  
इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ पुनर्गठित केले असून त्यावर अध्यक्ष व सदस्य  
यांची नियुक्ती केली आहे :

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेअन्वये केंद्र सरकारने नामनिर्देशित केलेल्या व्यक्तींची मंडळाच्या  
सदस्य म्हणून आणि उक्त अधिनियमाच्या कलम १८ च्या पोटकलम (३) अन्वये आवश्यक असल्याप्रमाणे  
मंडळाच्या सदस्या म्हणून कोणत्याही महिलेची नियुक्ती केली नव्हती ;

(१)

आणि ज्याअर्थी, केंद्र सरकारने, नामनिर्देशित केलंले, कल्याण आयुक्त, ब्लॉक सी, नागपूर यांची उक्त मंडळाचे सदस्य म्हणून आणि इमारत कामगारांचे प्रतिनिधित्व करणा-या श्रीमती राधिका गायकवाड, नाशिक यांची महिला सदस्य म्हणून नियुक्ती करणे, महाराष्ट्र शासनाला इष्ट वाटते ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाच्या मतं, मालकांचे प्रतिनिधी म्हणून मंडळावर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेले श्री. शंकर गजानन भोईर व श्री. संजय गोपाळ यादव यांनी, मालकांचे पुरेसे प्रतिनिधित्व करण्याचे थांबविले आहे आणि म्हणून, त्यांना त्यांच्या पदावरून दूर करणे शासनाला इष्ट वाटते ;

आणि ज्याअर्थी, कामगारांचे प्रतिनिधित्व करणारे मंडळाचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेले श्री. केदार काळे व श्री. प्रकाश मारोतराव देवतळे यांची, मालकांचे प्रतिनिधित्व करणारे मंडळाचे सदस्य म्हणून, आणि इमारत कामगारांचे प्रतिनिधित्व करणारे श्री. दादाराव डोंगरे, नागपूर यांची सदस्य म्हणून नियुक्ती करणेही महाराष्ट्र शासनाला इष्ट वाटते ;

त्याअर्थी, आता, महाराष्ट्र शासन, इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार व सेवाशर्ती नियमन) अधिनियम, १९९६ याच्या कलम १८ द्वारे तसेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार व सेवाशर्ती नियमन) नियम, २००७ याच्या नियम ३६ च्या पोट-नियम-(३) याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून उपरोक्त प्रयोजनांसाठी, उक्त अधिसूचनेत पुढीलप्रमाणे सुधारणा करीत आहे :

उक्त अधिसूचनेमधील,

(अ) परिच्छेद ३ मध्ये,

(एक) “ बांधकाम कामगार यांचे प्रतिनिधित्व करणा-या ” या मजकुराऐवजी “ इमारत कामगार यांचे प्रतिनिधित्व करणा-या ” हा मजकूर दाखल करण्यात येईल,

(दोन) “ मालक प्रतिनिधी ” या विद्यमान शीर्षकाखालील नोंदी ३ व ४ याऐवजी पुढील नोंदी दाखल करण्यात येतील :

“ (३) श्री. केदार काळे, पालघर ..... सदस्य

(४) श्री. प्रकाश मारोतराव देवतळे, चंद्रपूर ..... सदस्य, ”

(तीन) “ कामगार प्रतिनिधी ” या शीर्षकाऐवजी, “ इमारत कामगार प्रतिनिधी ” हे शीर्षक दाखल करण्यात येईल ;

(चार) कामगार प्रतिनिधी या शीर्षकाखाली

(अ) इंग्रजी अधिसूचनेतील नोंद (३) मध्ये “ Phule ” ऐवजी “ Fule ” असे दाखल करण्यात यावे.

(ब) नोंदी (४) व (५) याऐवजी पुढील नोंदी दाखल करण्यात येतील :

(४) श्री. दादाराव डोंगरे, नागपूर ..... सदस्य

(५) श्रीमती राधिका गायकवाड, नाशिक ..... सदस्य, ”

(पाच) परिच्छेद ४ ऐवजी पुढील परिच्छेद दाखल करण्यात येईल :-

“ ४. राज्य शासन, याद्वारे, उक्त मंडळाचे सदस्य म्हणून, केंद्र सरकारने नामनिर्देशित केलेले, कल्याण आयुक्त, ब्लॉक -सी, नागपूर यांची नियुक्ती करित आहे. ”

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

यशवंत केरुरे,  
शासनाचे सहसचिव (कामगार).

In pursuance of clause (3) of Article 348 of the Constitution of India, the following translation in English of the Government Notification, Industries, Energy and Labour Department, No. BCA. 2009/CR-8/LAB-7a, dated the 14th November 2011 *Extraordinary* is hereby published under the authority of the Governor.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

YASHIWANT KERURE,  
Joint Secretary to Government.

**INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT**  
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 14th November 2011

**NOTIFICATION**

BUILDING AND OTHER CONSTRUCTION WORKERS' (REGULATION OF EMPLOYMENT AND CONDITIONS OF SERVICE) ACT, 1996.

No. BCA. 2009/CR-8/LAB-7a. — Whereas by Government Notification, Industries, Energy and Labour Department No.BCA-2009/C.R.8/Lab-7a, dated the 1st May 2011, the Government of Maharashtra, in exercise of the powers conferred by section 18 of the Building and Other construction Workers' (Regulation of Employment and Conditions of Service) Act, 1996 (27 of 1996), has reconstituted the Maharashtra Building and Other Construction Workers' Welfare Board and appointed Chairperson and Members thereon;

And whereas *vide* said notification a person nominated by the Central Government was not appointed as member of the Board and none of the members of the Board is a woman as required under sub-section (3) of section 18 of the said Act;

And whereas, the Government of Maharashtra, therefore, considers it expedient to appoint a Welfare Commissioner, Block-C, Nagpur nominated by the Central Government as member of the said Board and Smt. Radhika Gaikwad, Nashik who represents building workers as a woman member;

And whereas, the Government of Maharashtra is of the opinion that Shri Shankar Gajanan Bhoir and Shri Sanjay Gopal Yadav, who have been appointed as members of the Board as employers representatives

ceases to adequately represent the employers and therefore the Government considers it expedient to remove them from office ;

And whereas, the Government of Maharashtra also considers it expedient to appoint Shri Kedar Kale and Shri Prakash Marotrao Deotale as members of the Board as employers representatives who were appointed as members of the Board as employees representatives ; and to appoint Shri Dadarao Dongre, Nagpur who represents building workers as a member ;

Now, therefore, the Government of Maharashtra, in exercise of the powers conferred by section 18 of the Building and Other construction Workers' (Regulation of Employment and Conditions of Service) Act, 1996 read with sub-rule (3) of rule 36 of Maharashtra Building and Other construction Workers' (Regulation of Employment and Conditions of Service) Rules, 2007, for the purposes aforesaid amends the said notification, as follows, namely :—

In the said Notification,—

(a) in para 3,—

(i) for the words “employees’ representatives” the words “building workers representatives” shall be substituted ;

(ii) under the existing heading Employers Representatives, for entries 3 and 4 the following entries shall be substituted, namely :—

“(3) Shri Kedar Kale, Palghar.....Member

(4) Shri Prakash Marotrao Deotale, Chandrapur...Member”;

(iii) for the heading “Employees’ Representatives” the heading “Building Workers Representatives” shall be substituted ;

(iv) under the heading Employees’ Representatives,—

(a) in entry (3), for the word “Phule” the word “Fule” shall be substituted ;

(b) for entries (4) and (5), the following entries shall be substituted, namely :—

“(4) Shri Dadarao Dongre, Nagpur.....Member

(5) Smt. Radhika Gaikwad, Nashik.....Member”;

(v) for para 4, the following shall be substituted, namely :—

“4. The State Government hereby appoints the Welfare Commissioner, Block-C, Nagpur, nominated by the Central Government as a member of the said Board”.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

YASHIWANT KERURE,

Joint Secretary to Government (Labour).